



श्री.जयदिप डाकरे सर श्री.प्रविण डाकरे सर



गुरुमाऊली
एक शैक्षणिक व्यासपीठ

Subscribe

इयत्ता - चौथी (18 जुलै) सेतू अभ्यास

Subscribe

दिवस : अठरा 



महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
सेतू अभ्यास
(Bridge Course)
शैक्षणिक वर्ष २०२१-२२
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

चित्र रेखाटन

तुमच्या परिसरातील किंवा कल्पनेने **निसर्गचित्र** काढा व रंगवा.

डिजिटल परिपाठ

घटकापुढील बटणाला क्लिक करून डिजिटल परिपाठ ऐका.

घटक	लिंक
राष्ट्रगीत Mp3 व कराओके	Click Here
मराठी प्रतिजा Mp3	Click Here
मराठी प्रतिजा Mp3 – मागून म्हणा	Click Here
हिंदी प्रतिजा Mp3	Click Here
हिंदी प्रतिजा Mp3 – मागून म्हणा	Click Here
इंग्रजी प्रतिजा Mp3	Click Here
इंग्रजी प्रतिजा Mp3 – मागून म्हणा	Click Here
प्रार्थना : आई देवाजीची माया	Click Here
प्रार्थना : राहू दे अशीच देवा	Click Here
प्रार्थना : नमस्कार माझा	Click Here
प्रार्थना : जय जय प्रथमेशा	Click Here
समूहगीत : आनंदाचे गाणे	Click Here
समूहगीत : धोय धोय पाऊस	Click Here
समूहगीत : आली पाऊ शाळेली	Click Here
समूहगीत : रिमझिम रिमझिम	Click Here
समूहगीत : हिमालयाशी सांगती नाते	Click Here



माझी कलाकृती - भाग 4

सादरीकरण : लेखिका मा. सौ. अंजली अत्रे



इयत्ता - चौथी

विषय - कार्यानुभव

तोंडी

1. एक श्लोक म्हणून दाखवा.
2. माणसाला पाण्याचे उपयोग कसे होतात ?
3. तुमच्या परिसरातील फळझाडांची नावे सांगा.

प्रात्यक्षिक

चिखलापासून विविध आकाराची भांडी तयार करा.

झाडांचे फायदे तुम्हाला पहायचे आहेत का? खालील स्वलिखित, स्वनिर्मित आमचे गीत तुम्हाला नक्कीच आवडेल.



झाडांचे आपल्याला अनेक उपयोग आहेत. तुझ्या घराच्याकडून माहिती घे. लक्षात ठेव.

कागदकाम

कार्यानुभव अंतर्गत खाली विविध उपक्रम दिलेले आहेत. सराव म्हणून व्हिडीओ खाली दिलेले आहेत. त्याचा अभ्यास करावा.

कागदापासून विमान तयार करणे	Watch Video
कागदापासून होडी (नाव) तयार करणे	Watch Video
कागदापासून सुंदर फुलपाखरू तयार करणे	Watch Video
कागदापासून बेडूक तयार करणे	Watch Video
कागदापासून पिशवी तयार करणे	Watch Video
कागदापासून लिफाफा तयार करणे	Watch Video

इयत्ता - चौथी

विषय - शा. शिक्षण

व्यायाम

कमरेचा व्यायाम करणे.

चारी बाजूला कंबर सावकाश गोल फिरवणे.

प्रात्यक्षिक

1. एका पायावर उभे राहणे.
2. बेडूक उड्या मारणे .
3. टाचा उंच करून चालणे.

मला बनायचंय कोरोना फायटर

सध्या जगभर कोरोना रोगानं थैमान घातलेले असून विद्यार्थ्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी, आरोग्य संपन्न रहावे यासाठी आम्ही 'मला बनायचंय कोरोना फायटर' हा उपक्रम राबविला. यामध्ये प्राणायामचे प्रकार प्रत्यक्ष कृतीद्वारे सांगण्यात आले. आपण हे व्हिडीओ जरूर पहा व त्याप्रमाणे दररोज सकाळी कृती करा.

भाग पहिला - सूर्यनमस्कार	Watch Video
भाग दुसरा - प्राणायाम-कपालभाति	Watch Video
भाग तिसरा - प्राणायाम-चंद्रभेदी	Watch Video
भाग चौथा - प्राणायाम-सूर्यभेदी	Watch Video
भाग पाचवा - प्राणायाम-नाडीशोधन	Watch Video
भाग सहावा - भस्त्रिका प्राणायाम	Watch Video
भाग सातवा - भ्रामरी प्राणायाम	Watch Video
भाग आठवा - शीतली-सीत्कारी प्राणायाम	Watch Video
भाग नववा - वशिष्ठ प्राणायाम	Watch Video
भाग दहावा - उज्जयी प्राणायाम	Watch Video

राष्ट्रीय स्तरावर अॅवार्ड मिळवलेला अभिनेता मुकेश खन्ना यांच्या हस्ते सन्मानित

आमचा 'लेझीम' लघुचित्रपट पहिला आहे काय?

आपण पाहू शकता खालील लिंकवरून... आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्या.



"Lezim" National Award winning Educational Short Film |लेझीम |

Produce By - Pravin Dakare

TechAid Guruji • 30K views • 2 years ago

GURUMAUJI FILM PRESENTS Marathi Short Film - "Lezim - Journey of pleasant education" This is an educational short film.

आमचे सर्व ॲप्स प्ले स्टोअर वर



माझा ऑनलाईन अभ्यास

ऑनलाईन टेस्ट सोडवा खालील लिंकवरून...

पहिली	दुसरी	तिसरी	चौथी	पाचवी	सहावी	सातवी
क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा

दररोजच्या माझा अभ्यास pdf तुम्हाला खालील लिंकवर मिळतील.

पहिली	दुसरी	तिसरी	चौथी	पाचवी	सहावी	सातवी
क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा	क्लिक करा